

Registered Office : Zensar Technologies Limited Zensar Knoewledge Park, Plot No. 4, MIDC Kharadi, Off Nagar Road, Pune 411014, India. Tel: +91 (20) 6607 4000, 27004000 Fax: +91 (20) 6605 7888, CIN: U72200PN1963PLC012621

Date: February 2, 2019

**BSE Limited** 

Corporate Service Department, 01<sup>st</sup> Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Fax: (022) 2272 2039/2272 3121

Scrip ID: ZENSARTECH Scrip Code: 504067 The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 03<sup>rd</sup> floor, Plot No. C/1, 'G' block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Fax: (022) 26598237/26598238

**Symbol:** ZENSARTECH **Series:** EQ

Dear Sir(s),

#### Sub: Postal Ballot Notice – Newspaper Publication

Pursuant to Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper advertisement published on February 2, 2019 in Financial Express (English Daily – All Editions) and Loksatta (Marathi Daily – Pune Edition) with regards to the dispatch of notices of Postal Ballot dated January 21, 2019 to the Members of the Company.



Encl.: As above



introduction of the PM-Kisan scheme, under which the government promises an annual ₹6,000 cash support to small and marginal farmers, alone adds 10 basis points to the fiscal deficit in FY19 and 36 bps in FY20. Interim finance min-

at troate nave been contained within the targets.

Other key social sector programmes saw a mixed fortune. Allocation for the National. Education Mission has been raised by 19.3% to ₹38,572 crore, 22.6% for the Pradhan Mantri Gram Sadak Yojna

the next fiscal. However, several others have witnessed a cut in outlay. For instance, the allocation for the Mahatma Gandhi National rural Employment Guarantee scheme has been reduced to ₹60,000 crore for FY20, against ₹61,084 crore this

₹26,405 crore this fiscal, while allocation for the Swatch Bharat Mission has been trimmed by 25% to ₹12,750 crore next year.

The latest slippages and the absence of a road map in this Budget to achieve the 3% fiscal deficit goal would weigh on

46.5% in FY18. (The government had also breached fiscal deficit by 30 bps last fiscal). This means the daunting challenge of a steady and massive cut in fiscal deficit to prune the debt levels is being passed on to the next government.

A bigger worry is that while

given the implicit risks to inflation) and force the monetary policy committee (MPC) to refrain from cutting the benchmark lending rates in its meeting next week.

While the government's income tax bonanza and direct transfer to farmers may stimulate consumption and boos


TEJAS Tejas Networks Limited	BIG HELP FOR SMEs
Corporate (dentity Number : U72900KA2000PLC026980 Registered and Corporate Office: J.P. Software Park, Plot No. 25, Sy. No. 13, 14, 17 & 18, Konnapana Agrahara Village, Begur Hobli, Bengaluru-560 100, Karnataka, India. Tel. : +91 80 4179 4600 Fax : +91 80 2852 0201 E-mail : corporate@tejasnetworks.com Website : www.tejasnetworks.com	₹7.23 LAKH Expenditure remains und (₹ crore) Capital expenditure
<b>NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES</b> The following share certificate(s) of the company have been reported as lost/misplaced and the holder(s) of the share certificate(s) have requested the company for issue of duplicate share certificate(s). Notice is hereby given that the company will issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the Company with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of duplicate thereof.	24,00,000 16,63,673 16,00,000 1
Name of the shareholder     Folio No.     Certificate No.     Distinctive Nos.     No. of shares       Ashish Kumar Mittal     T 00738     3100     56711170     56711669     500 (Five Hundred only)       Any person who has/have a claim in respect of the said share certificate(s) should lodge his/her/their claim with all supporting documents with the company at its registered office. If no valid and legitimate claim is received within15	OPPORTUNITIES 0 FY15 FY16
days from the appearance of this notice, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the person listed above and no further claim would be entertained from any other person(s). Registered office J.P. Software Park, Plot No. 25, Sy. No. 13, 14, 17 & 18, Konnapana Agrahara Village, Begur Hobli, Bengaluru-560 100, Karnataka, India. Company Secretary and Compliance Officer	SAHU JAIN LIMITED   Food subsidies rise, ot     (CIN: L74100DL1950PLC005652)   (₹ crore)     Regd Office: 16A, Lajpat Nagar-IV, New Delhi-110024   2,00,000     Email:sahujainlimited@gmail.com, Phone No.: +91-7303495376, Website: www.sahujain.co.in   2,00,000     NOTICE   1
Zensar Technologies Limited. Registered Office: Zensar Knowledge Park, Plot #4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune - 411 014, India Tel. No.: +91 20 6605 7500, Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com, Website: www.zensar.com CIN No. L72200PN1963PLC012621	Pursuant to regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Wednesday, February 13, 2019 at its registered office at 16A, Lajpat Nagar - IV, New Delhi - 110 024 to consider and approve, <i>inter-alia</i> , the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2018. The above information is also available on the website of the Company at www.sahujain.co.in and on the website of The Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com. Place: New Delhi Date: 01/02/2019 Date: 01/02/2019
NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions	FY15 FY16


Date: 01/02/2019

Registered Office : 'Cosmos Tower', Plot No. 6,

Shivajinagar, Pune - 07., Ph.: 020-67085311/67085308

ICS Colony, University Road, Ganeshkhind,





NOTICE is hereby given that, pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules made thereunder, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with Postal Ballot Form ("Form") on 1st February, 2019 to the members entitled as on cutoff date i.e. 18th January, 2019 for seeking approval by Postal Ballot which includes voting by electronic means. The said Postal Ballot Notice has been dispatched: 1. by permitted mode along with self-addressed, postage pre-paid envelope, to those members, whose email-ids are not registered; and 2. electronically to those members, whose email-ids are registered. Notice and Postal Ballot Form are available at the website of the company www.zensar.com.

All documents referred to in the Postal Ballot Notice and Explanatory Statement are open for inspection at the Registered Office of the Company on all working days except Saturdays and Sundays from 10.00 A.M. to 1.00 P.M. from date of dispatch of Postal Ballot Notice till 5th March, 2019. The voting period commences on Monday, 4" February, 2019 (9.00 AM IST) and ends on Tuesday, 5" March, 2019 (5.00 PM IST) (both days inclusive). Once the vote on the Resolution is cast, the Member shall not be allowed to change it subsequently. Please note that the Postal Ballot Form(s) received from the Member after 5.00 P.M. on Tuesday, 5th March, 2019, will be treated as invalid and voting whether by post or electronic means shall not be allowed beyond the said date and treated as if reply from the Member has not been received.

The Board of Directors has appointed Mr. Suresh Deulkar (FCS 1321) and failing him Mr. Sridhar Mudaliar (FCS 2665) of M/s. SVD & Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process and remote e-voting, in a fair and transparent manner.

In case you have any queries or issues regarding e-voting, you members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under Help section or contact to Mr. Rakesh Dalvi, Manager, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013, Email id: helpdesk.evoting@cdslindia.com Toll Free number: 1800225533. The members who have not received the form and are desirous of seeking of duplicate form, or having any grievance pertaining to the Postal Ballot process, may write to the Company Secretary at companysecretarial@zensar.com or contact on Phone number: 020-66057500.

> By order of the Board For Zensar Technologies Ltd.

### Sd/-

charges thereon.

# **TENDER NOTICE**

#### Tender Ref.: AMD/SDL/Tender/2018-19/3278

**COSMOS BANK** 

Sealed Tenders are invited for SERVO HYDRAULIC ACTUATOR ASSEMBLY AND ACCESSORIES at Structural Dynamics Laboratory in Applied Mechanics Department. The details of Tender documents are available on institute website http://www.svnit.ac.in and duly filled in tender form can be submitted to the Institute office on all working days (except Saturday, Sunday and Holiday) during the office hours from 11.00 am to 5.00 pm on or before 1" March, 2019. Tender offers should be sent by RPAD / Speed Post / Hand Delivery only. All rights are reserved by the Director to reject any tender or all tenders without specifying the reasons. DIRECTOR

POSSESSION NOTICE (Under Rule- 8(1))

Whereas the undersigned being appointed as the Authorised officer of

The Cosmos Co-Operative Bank Ltd., under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred

under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002. The Authorised Officer of The Cosmos

Co-Operative Bank Ltd., issued a demand notice dated - 23.10.2017

u/s 13(2) of the said Act, calling upon the Borrower - Mrs. Gholap

Swati Rohidas & Co-Borrower Mr. Gholap Rohidas Kondibhau,

Both Residing At - Flat No. 501, Building F-4, Survey no. 612/13/15,

Gangadham Phase II, Bibvewadi, Market Yard, Pune - 411 037, to

repay the amount mentioned in the said demand notice being

₹ 21,85,876.33 (₹ Twenty One Lakhs Eighty Five Thousand Eight

Hundred Seventy Six and Paise Thirty Three only) + Further Interest.

The Borrower has failed to repay the entire amount, notice is hereby

given to the Borrower, Co-Borrower, Mortgagors, Guarantors & the

public in general that the undersigned has taken constructive possession of the property described herein below on 29.01.2019 in

exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said

The Borrower, Co-Borrower, Mortgagors, Guarantors and the public in

general are hereby cautioned not to deal with the property described herein below and any dealings with the property will be subject to the

charge of The Cosmos Co-Operative Bank Ltd., for an amount of

₹ 21,85,876.33 (₹ Twenty One Lakhs Eighty Five Thousand Eight Hundred Seventy Six and Paise Thirty Three only) + Further Interest.

**Description of the Immovable Property** 

All that piece and parcel of property bearing Flat No.501 admeasuring area about 560 Sq. Fts. i.e. 52.04 Sq. mtrs. Built up and terrace

Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002.

charges thereon, within 60 days from the date of said notice.



Website : www.n

Notice is hereby Regulation 47 of Requirements) Re Directors of the Co 2019 inter alia, to results for the third 2018 (Q3).

This information www.ruttonsha.com Exchange website For RL


Place - Mumbai Date - 1" Februa

#### [Regd.

#### Tel. : +91-11-42322200; Fa **UN-AUDITED FINANCIAL**

S. N.	PARTICULARS
1	a Net Sales / Income fr
	b Other Income
2	a Increase / Decrease
	b Employee Benefits E
	c Other Expenses
3	Gross Profit/Loss (Befo
4	Depreciation
5	Financial Expenses
6	Net Profit / Loss (After
7	Provision for Taxation
8	Net Profit / Loss (After
9	Paid up Equity Share (
10	Reserves excluding Re
11	I would be a set of the set of th
112	Earning Per Share
1'2	1. 33. Adrie of Hote-blott
112	Shareholding
10	Number of Shares

Gaurav Tongia



admeasuring an area about 8.36 Sq. mtrs. i.e. 90 Sq. fts. Built up on the fifth floor of the building No. F-4 known as Gangadham Gruhkul Cooperative housing society Ltd., constructed at CTS No.391/392 Survey No.612 hissa No. 8+9, Survey No.615 hissa No.1/1, SurveyNo.615 hissa No. 1/2, Survey No.615 hissa no. 2 to 8 of village Bibvewadi, Pune. Authorised Officer

The Cosmos Co-Operative Bank Ltd.

Dated : 31" January, 2019 Place : New Delhi

NOTE : The Un-audited Fi

Registered Office, 3" Floor, 4

.....Percentage of Shar

$\frac{R_{c}}{R_{c}} = \frac{R_{c}}{R_{c}} = \frac{R_{c}}{R_{c}}} = \frac{R_{c}}{R_{c}} = \frac{R_{c}}{$		Tender Form	nt Period	Deposit Amou		Rs.	ppointment of	
The Technical Bid Opening date is 4:00 PM on 27/02/2019. The tender can be downloaded from rejection of tender is reserved by SCDCL. Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec		Rs. 5900/- (Rupees Five Thousand Nine Hundred only, including		Hs. 34,50,000	00/- 6,8 rteen Four Eight Six nly)	13,64,88,600 (Rupees Thirth Crore, Sixty F Lakh, Eighty E Thousand, S Hundred on	ontractor for upply and Erection f Street Light Poles t Solapur City nder the Smart	2. A.
Solapur City Development Corporation Limited		ownloaded from acceptance and Sd/-	ender can be do All rights of a	2019.	s 4:00 PM	pening date is ov.in. Bidder s eserved by SC	the Technical Bid O www.mahatenders.g ejection of tender is r	1
भावत कायालय: नाना पढ, पुण ४१५००२ संपर्क : २२०-२६३३६७६८, ईमेल: bo2901@pnb.co.in भारत सरकारचा उपक्रम <b>CICL PICLY</b> ज्याअर्थी खाली सही करणार पंजाब नॅशनल र्षेक यांचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिवपुष्टियझेशन अँग्ड रिकन्स्ट्रवशन औंग ज्याअर्थी खाली सही करणार पंजाब नॅशनल र्षेक यांचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिवपुष्टियझेशन अँग्ड रिकन्स्ट्रवशन औंग ज्याअर्थी खाली सही करणार पंजाब नेशनल र्षेक यांचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिवपुष्टियझेशन अँग्ड रिकन्स्ट्रवशन औंग जयानंनीताअल अंसेटस अँग्ड एन्फोर्समेंट आंक सिवपुरिये इंटरेस्ट अँस्ट २००२ ध्या सेग्वन १३(१२) व रूल ८ आणि सिवपुष्टियं इंटेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गदाप्रा आधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेजे कर्नदार यांना दि. ०५/१०/२०१२ रोजी मागणी नेटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीणीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेजी, बैकेला येंगे असलेली रक्षम क्वाव्या सेवरन १३(१३) व रूल ८ ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण सल्योगसून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्कदा सरत रक्षम परत रकप्यास असमर्थ ठल्याने, कर्नदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देय्यात येंते की, साठी सही काणार यांनी सदर कब्याव्या सेवरन १३(१) व रूल ८ ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण सल्योगर्थ ६ २८/०१/२०९९ रेजी प्रतिकात्यक ताबा घेतला आहे. विकेशत कर्जदारे, तसेव सर्वसाधारण जनता यांना सावय करण्यात येते की, त्यांनी सहर मालमतेसंदर्भात कीणताही व्यवहार करू नये. असा यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना येद शाखा, यांना येणे असलेती रक्षम ६.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरवित आसित सोडविप्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायदाच्या सेवरान १३(८) अंतर्गत तरतदुदीकडे वेघूत धेतले जात आहे. <u>कर्जदाराचे नाव</u> स्वर्यात पार्व, सित्वह हाईटरस, ताल आहात यांतार द्यां व यांच संवर्त करार्य, तेनी स्वर्त त्याय्यो ताल्जा, खुटवड हाईटरस, ताल व्याहार फल्पत) आप संद हाईटरस, ताल आहात्ता रक्ता, सिंग, क्याज संहित तार्राख वांतार्या, वांना हांतुल हाई रह्ता, तांन सेनाल संक धेनरे वाज आहा. देतांक : २८/०१/२०१९ देतांक : २८/०१/२०९९ संत्राक प्याज्य, पुणे		poration Limited	evelopment Corp	Solapur City D		108166_1	ender ID: 2019_SMC_4	1
ज्याअधीं खाली सही करणार पंजाब नॅशनल बैंक यांचे अधिकृत अधिकरी यांनी, दि सिक्युरिटायझेशन अॅफ रिकन्स्ट्रवर्शन ऑफ भायनॅन्शिअल ॲसेटस् अॅफ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲस्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ८ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जवार यांना दि. ०५/१०/२०१२ रोजी मागणी नेटीस बजवली होती थी, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेले केल्ला प्राप्त ये का असलेली रक्म नेटीस बजवली होती थी, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेले, बेकला येगे असलेली रक्म नेटीस बजवली होती थी, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेले, बेकला येगे असलेली रक्म नेटीस वजवला होती थी, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बेकला येगे असलेली रक्म न २००७२ २३२०७२/(रण्यने वीच लाज व्याहतर टजार दोनजो नरीस आणि देवे एकाइसर प्रका) सदर नोटीस निजालेल्या मरास्रेवीम् ६२ दिवेसींच्या आत परत करायी. कर्जदार सरवर सक्म परत करण्यास अरमर्थ ठरूत्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देय्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर केबाहव्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद वेलेल्या गहाण मार्गसीब दि. २८/०९/२०९९ रोजी प्रतिकरसक ताबा घेतला आहे. विवेतः कर्जदार, तसेव सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बेंक, नाना पेद शाखा, यांना येणे असलेली रक्कम रु.२०,७३,२३२.७९/- – यांच्या अधीन राहील. सुरबित आस्ति सोडविप्यासाठी संलग्न उपलब्ध वेलेमच्ये कर्जदाशचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदीकडे वेघून घेतले जात आहे. कर्जदाराचे नाव रियांत तपशील रेत. २०,७३,२३२.७९/-(रूपये वीस लाख ऱ्याहतर हजार दोनशे बत्तीस वाररीख तातरीख सीमें असार पर्लत, सुटट नं. १०१, १९ता , संपूर रकाम परत करेपर्यतचे त्यावरील ताररीख तात्रीक देवी, जि. पुणे बेतफळ ४६० ची. फू. देनाल रेवन, अधिकृत अधिकारी, यंजाब नॅशनल बेंक		CONTRACTORY AND A DESCRIPTION OF A DESCR				o national b	punja	たけと
मायनीन्शिअल अंसेटस अंण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंकट २००२ च्या सेक्यन १३(१२) व रूल ८ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांना दि. ०५/१०/२०१८ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेले, बंकेला येगे असलेली रक्तम नेटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेले, बंकेला येगे असलेली रक्तम कडावर प्रकार प्रत करण्यास असमर्थ तर करावी. कर्जदार सदर रक्तम परत करण्यास असमर्थ ठल्त्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली संही करणार यांनी सदर किबाज्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमीबी दि २८/०१/२०१९ रोजी प्रतिकत्सक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, लर्सच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना येव शाखा, यांना येगे असलेली रक्तम रु.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरक्ति आस्ति सोडविण्यासाठी संतम्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरसुदींकडे वेघून घेतले जात आहे. <u>कर्जदाराचे नाव</u> <u>स्थावर मालमत्तीचा</u> <u>येणे बाकी रक्तम</u> <u>मागणी नोटीसीची ताबा घेतल्याची</u> लाख व्याहारत हजार दोनश्च स्थास लाख प्राहास हजार दोनश्च वर्तीस <u>वातरीख</u> तात्नुका हर्वती, जि. पुणे सेन्न कराह, <u>सम्व पल्ले, ताचज, ताल्व के स</u> त्य करोयावरोत त्यावरील शिक्त प्रतराचे नाव <u>स्थावर मालमत्तीचा</u> <u>रेणे बाकी रक्तम</u> <u>पाणणी नोटीसीची ताबा घेतल्याची</u> तारीख <u>तात्रीक</u> स्थल, त्यांत्र, ख्रांत प्राप्त से एकाहतर रकत्ता आणि सदर् संपूर्ण रक्तम परत करेपर्यतचे त्यावरील संपूर्ण रक्तम परत करेपर्यतचे त्यावरील रातुला हरेती, जि. पुणे सेन्रफल ४६० वी. फू. दिनांक : २८/०१/२०१९ हकाण : कात्रज, पुणे								
(एन्पोर्समेंट) रूल्स 2002 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्कदार यांना दि. 04/40/2042 रोजी मांगणा नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रकम <u>उ.0.99,239.09/(स्पर्य</u> नीरा लाख व्याहलर दिणार डोनने बतीस आणि येथे एकाहलर फक) सदर नोटीस मिळालेल्या तरखेवासून ६0 दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रकम परत करण्यास असमर्थ ठल्त्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देग्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कबाल्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमतेब दि. २८/09/209१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, तसंघ सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना पेठ शाखा, यांना येणे असलेली रक्तम रु.20,03,232.09/- यांच्या अधीन राहील. पुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदींकडे वेघून घेतले जात आहे. कर्जदाराचे नाव भी. हुसेन अमिन बत्तार संपूर्ण रक्तम परत करेपर्यतचे त्यावरील स. नं. 22/9/90, २२/१/१९, का झज, तालुका हवेली, जि. पुणे बेत्रफल भ६० ची. फू. दिनांक : २८/09/209९ दिनांक : २८/09/209९ पुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक		रिकन्स्ट्रवशन ऑफ	वयुरिटायझेशन ॲण्ड	धिकारी यांनी, दि रि	बँक यांचे अ	र पंजाब नॅशनल बँ	ज्याअर्थी खाली सही करणा	1
नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बैकेला येण असलेली रकम = 20.02.222.027/(रन्मरे नीख लाख व्याहतर इजार दोनरो बनीस आणि पैसे एकाहतर फल) सदर नोटीस मिळालेत्या तारस्वेपासून ६० दिवसांच्या आत परत करण्यी. कर्मदर सदर रक्म परत करण्यास असमर्थ ठत्त्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देप्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कद्याच्या सेवशन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेत्या गहाण मल्लतेब दि २८/०९/२०९९ रेजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना येठ शाखा, यांना येणे असलेली रक्षम रू.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. पुरक्ति आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेलेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेवशन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेघून घेतले जात आहे.	1	२०१८ रोजी मागणी	ांना दि. 04/90/3	नमद केलेले कर्जदार य	ांचा वापर कर	तर्गत पाम अधिकारांच	(एन्फ्रोसीट) सन्तर २००२ अं	C
तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्षम परत करप्यास असमर्थ ठरूवाने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देप्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कबाच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मलमतेष दि. २८/०१/२०१९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, तसंच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना पेव शाखा, यांना येणे असलेली रक्षम रु.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरवित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेघून धेतले जात आहे. <u>कर्जदाराचे नाव</u> <u>स्थावर मालमतेचा</u> <u>येणे बाकी रक्षम</u> <u>मागणी नोटीसीची ताबा घेतल्याची</u> सी. हुसेन <u>फलॅंट</u> नं. १०१, १ला मजला, खुटवड हाईटस, स. नं. २२/१/१०, कात्रज, संपूर्ण रक्षम परत करेपर्यतचे त्यावरील शाण येत्र फळ ५६० चो. फू. देवांक : २८/०१/२०१९ तेलजूवा हवेली, जि. पुणे शेत्रफळ ५६० चो. फू.		and the second	and the set of the set		नोटीसीत	ते त्यांनी सदर		20
कर्तदार सदर रक्षम परत करण्यास असमर्थ ठरत्याने, कर्तदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली संही करणार यांनी सदर कब्बाच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामीनदार यांच्या नावासमोर नमूद वेलेल्या गहाण मलमतेब दि. २८/०९/२०९९ रोजी प्रतिकत्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना घेढ शाखा, यांना येणे असलेली रक्तम रू.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेघून घेतले जात आहे.		णे असलेली रकम	केलेली, बँकेला ये	नावासमार नमूद			Incite and the second s	19
मालमतेष दि. २८/०९/२०९९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार, संसंघ सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना घेठ शाखा, यांना येणे असलेली रक्तम रु.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेवशन १३(८) अंतर्गत तरतुर्दींकडे वेघून घेतले जात आहे.		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या	केलेली, बँकेला ये काहतर फक्त) सदर	बलीस आणि पैसे प	गहत्तर हजा	पने नीस लाख ञ्या Iत परत करावी.	20,03,737.09/-(*	1
विशेषतः कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो <b>पंजाब नॅशनल बँक, नाना येठ शाखा,</b> यांना येणे असलेली रक्कम <b>रु.२०,७३,२३२.७९/</b> - यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेघून घेतले जात आहे.		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगह गि नही करणार यांनी सदर	केलेली, बॅंकेला ये काहलर फक्त) सदर प्यात येते की, खाली स	बतीस आणि येसे प् ाट कन जनता यांना नोटीस दे	गहत्तर हजा , कर्जदार व र	ात परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र	२०. ७३. २३२. ७९/-(* तरखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रकम परत करण्या	
व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक, नाना पेठ शाखा, यांना येणे असलेली रक्तम रू.२०,७३,२३२.७९/- यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदीकडे वेघून घेतले जात आहे.		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगह गि नही करणार यांनी सदर	केलेली, बॅंकेला ये काहलर फक्त) सदर प्यात येते की, खाली स	बतीस आणि येसे प् ाट कन जनता यांना नोटीस दे	गहत्तर हजा , कर्जदार व स । अधिकारांच	ात परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र रूल ८ अंतर्गत प्राप्त अ	२०, ७३, २३२, ७१/- (* तिखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रक्तम परत करण्या काष्ट्राच्या सेक्शन १३(४) व	
घेतले जात आहे. कर्जदाराचे नाव स्थावर मालमत्तेचा तपशील येगे बाकी रक्कम मागणी नोटीसीची ताबा घेतल्याची तारीख तारीख तारीख तारीख श्री. हुसेन अतार फलॅट नं. १०१, १ला मजला, खुटवड हाईटस, लाख त्र्याहत्तर हजार दोनशे बतीस जातीस पजला, खुटवड हाईटस, जाणि पैसे एकाहत्तर फक्त) आणि सदर ०५/१०/२०१८ २८/०१/२०१९ २२/१/११, कात्रज, तालुका हवेली, जि. पुणे सेत्रफम परत करेपर्यंतचे त्यावरील होणारे व्याज यांसहीत प्रित्त व्यावरील होणारे व्याज यांसहीत प्रत्त के उपर्यंतचे त्यावरील यांच के उपर्यंतचे त्यावरील होणारे व्याज यांसहीत प्रत्त के उपर्यंतचे त्यावरील यांच के उपर्यंतचे त्यावरील होणारे व्याज यांसहीत प्रत करेपर्यंतचे त्यावरील तालुका हवेली, जि. पुणे के त्रफळ ५६० चौ. फू.	A CONTRACTOR OF THE	णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगर गि तही करणार यांनी सदर र नमूद केलेल्या गहाण	केलेली, बॅंकेला ये काहत्तर फक्त) सदर प्यात येते की, खाली स नदार यांच्या नावासमोत	जनता यांना नोटीस दे लन कर्जदार व जामी	कर्जदार व स अधिकारांच ताबा घेतलाः	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र रूल ८ अंतर्गत प्राप्त रोजी प्रतिकाल्मक त	२०, ७३, २३२.७९/-(* तरखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रकम परत करण्या कब्दाच्या सेक्शन १३(४) व नालमतेवा दि. २८/०९/२०१४	
कर्जदाराचे नाव   स्थावर मालमत्तेचा तपशील   येणे बाकी रक्कम   मागणी नोटीसीची तारीख   ताबा घेतल्याची तारीख     श्री. हुसेन अमिन अतार   फलॅंट नं. १०१, १ला मजला, खुटवड हाईटस, स. नं. २२/१/१०, २२/१/१९, कात्रज, तालुका हवेली, जि. पुणे क्षेत्रफळ ५६० चौ. फू.   रु. २०,७३,२३२.७१/-(रुपये वीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे बत्तीस आणि पैसे एकाहत्तर फक्त) आणि सदर रांपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे त्यावरील होणारे व्याज यांसहीत   ०५/१०/२०१८ २८/०१/२०१८   २८/०१/२०१९     दिनांक   २८/०१/२०१९ खेत्रफळ ५६० चौ. फू.   मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक   मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी,		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगिर गि मही करणार यांनी सदर र नमूद केलेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील.	केलेली, बॅंकेला ये काहत्तर फक्त) सदर प्यात येते की, खाली स नदार यांच्या नावासमोस संदर्भात कोणताही व्यक ),७३,२३२.७९/- र	जनता यांना नोटीस दे लन कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमत्ते असलेली रक्तम रु.२१	गहरार हजा , कर्जदार व र । अधिकारांच ताबा घेतला सावध करण्य पेठ शाखा, न	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र रूल ८ अंतर्गत प्राप्त अ रोजी प्रतिकात्मक त धारण जनता यांना स शनल बँक, नाना पेक्स	२०, ७३, २३२, ७१/- (* तरखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रक्तम परत करण्या कब्दाच्या सेक्शन १३(४) व मलमतेचा दि २८/०१/२०१४ कोषत: कर्जदार, तसेच सर्वसा पवहार केल्यास तो पंजाब नॅ	Acres
तपशाल पल प्राप्ता पल प्राप्ता तारीख तारीख   श्री. हुसेन अमिन अत्तार फलॅंट नं. 909, 9ला मजला, खुटवङ हाईटस, स. नं. 22/9/90, 22/9/99, कात्रज, तालुका हवेली, जि. पुणे क्षेत्रफळ ५६० चौ. फू. र. २०,७३,२३२.७९/-(रुपये वीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे बतीस आणि पैसे एकाहत्तर फक्त) आणि सदर अप्राणि पैसे एकाहत्तर फक्त) आणि सदर तालुका हवेली, जि. पुणे क्षेत्रफळ ५६० चौ. फू. ०५/१०/२०१८ २८/०१/२०१९   दिनांक : २८/09/२०१९ विकाण : कात्रज, पुणे मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगिर गि मही करणार यांनी सदर र नमूद केलेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील.	केलेली, बॅंकेला ये काहत्तर फक्त) सदर प्यात येते की, खाली स नदार यांच्या नावासमोस संदर्भात कोणताही व्यक ),७३,२३२.७९/- र	जनता यांना नोटीस दे लन कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमत्ते असलेली रक्तम रु.२१	गहरार हजा , कर्जदार व र । अधिकारांच ताबा घेतला सावध करण्य पेठ शाखा, न	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र रूल ८ अंतर्गत प्राप्त अ रोजी प्रतिकात्मक त धारण जनता यांना स शनल बँक, नाना पेक्स	२०, ७३, २३२, ७१/-(* तरखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रकम परत करण्या कब्दाच्या सेक्शन १३(४) व मतमतेचा दि. २८/०९/२०१५ देशेषत: कर्जदार, तसेच सर्वसा प्रवहार केल्यास तो पंजाब न रक्षित आस्ति सोडविण्यासा	A CLUSTER
अमिन अत्तार मजला, खुटवड हाईटस, स. नं. २२/१/१०, २२/१/११, कान्नज, तालुका हवेली, जि. पुणे क्षेत्रफळ ५६० चौ. फू. दिनांक : २८/०१/२०१९ दिनांक : २८/०१/२०१९ ठिकाण : कान्नज, पुणे मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगिर गि मही करणार यांनी सदर र नमूद केलेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील. र्गत तरतुर्दीकडे वेघून	केलेली, बॅंकेला ये काहतर फक्त) सदर प्यात येते की, खाली स् नदार यांच्या नावासमोस संदर्भात कोणताही व्यक ),७३,२३२.७९/- र सेक्शन १३(८) अंतर	जनता यांना नोटीस दे जनता यांना नोटीस दे रून कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमते असलेली रक्तम रु.२0 1क्ष सदर कायद्याच्या	गहरार हजा , कर्जदार व र । अधिकारांच ताबा घेतला सावध करण्य पेठ शाखा, न	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, र रूल ८ अंतर्गत प्राप्त अ रोजी प्रतिकाल्मक त धारण जनता यांना स शनल बैंक, नाना पे ठी संलग्न उपलब्ध वे वर मालमत्तेचा	२०, ७३, २३२, ७१/-(* तरखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रक्तम परत करण्या कब्दाच्या सेक्शन १३(४) व मतमतेचा दि २८/०९/२०१५ केशेषतः कर्जदार, तसेच सर्वसा प्रवहार केल्यास तो पंजाब न रक्षित आस्ति सोडविण्यासा तले जात आहे.	A the service the
ठिकाण : कात्रज, पुणे पंजाब नॅशनल बँक		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या लिगिट गि मही करणार यांनी सदर र नमूद केलेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील. र्गत तरतुर्दीकडे वेधून ताबा घेतल्याची	केलेली, बॅंकेला ये काहतर फक्त) सदर प्यात येते की, खाली स् नदार यांच्या नावासमोन संदर्भात कोणताही व्यत ),७३,२३२.७९/- र सेक्शन १३(८) अंतर मागणी नोटीसीची	जनता यांना नोटीस दे जनता यांना नोटीस दे रून कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमते असलेली रक्तम रु.२0 1क्ष सदर कायद्याच्या	गहत्तर हजा , कर्जदार व स । अधिकारांच ताबा घेतला सावध करण्य पेठ शाखा, न वेळेमध्ये क	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, व रूल ८ अंतर्गत प्राप्त व रोजी प्रतिकाल्मक त धारण जनता यांना स शनल बँक, नाना पे ठी संलग्न उपलब्ध वे वर मालमत्तेचा तपशील	२०, ७३, २३२, ७९/-(* तिखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रकम परत करण्या तब्दाच्या सेक्शन १३(४) व तल्मतेचा दि २८/०९/२०१५ तेशेषत: कर्जदार, तसेच सर्वसा पवहार केल्यास तो पंजाब न रक्षित आस्ति सोडविण्यासा तले जात आहे. कर्जदाराचे नाव स्था	A CLUSTER
		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या तिनाह मही करणार यांनी सदर र नमूद वेक्रेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील. र्गत तरतुर्दीकडे वेघून ताबा घेतल्याची तारीख	केलेली, बॅंकेला ये काहतर फक्त) सदर प्यात येते की, खाली स् नदार यांच्या नावासमोन संदर्भात कोणताही व्यत ),७३,२३२.७९/- र सेक्शन १३(८) अंतर मागणी नोटीसीची तारीख	जनता यांना नोटीस दे लन कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमते असलेली रक्तम रु.२0 1क्ष सदर कायद्याच्या की रक्तम ७१/-(रुपये वीस जार दोनशे बत्तीस र फक्त) आणि सदर करेपर्यंतचे त्यावरील	, कर्जदार व स अधिकारांच ताबा घेतला व सावध करण्य पेठ शाखा, व वेळेमध्ये क वेळेमध्ये क ता रु. २०,५ , लाख ज्य , आणि पैस	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, व रूल ८ अंतर्गत प्राप्त क रोजी प्रतिकाल्मक त धारण जनता यांना स रानल बँक, नाना पे री संलग्न उपलब्ध वे वर मालमत्तेचा तपशील नं. १०१, १ला खुटवड हाईटस, २२/१/१०, /११, कात्रज, हवेली, जि. पुणे	२०, ७३, २३२, ७९/-(* तिखेपासून ६० दिवसांच्या अ र्जदार सदर रकम परत करण्या तिब्दाच्या सेक्शन १३(४) व तत्मतेचा दि २८/०९/२०१५ तेशेषतः कर्जदार, तसेच सर्वसा पवहार केल्यास तो पंजाब न रक्षित आस्ति सोडविण्यासा तले जात आहे. कर्जदाराचे नाव स्था श्री. हुसेन अमिन अत्तार मजला, स. नं २२/१ तालुका	A Burner
		णे असलेली रकम नोटीस मिळालेल्या हि करणार यांनी सदर र नमूद केल्रेल्या गहाण वहार करू नये. असा पांच्या अधीन राहील. र्गत तरतुर्दीकडे वेघून ताबा घेतल्याची तारीख २८/०१/२०१९ अधिकृत अधिकारी,	केलेली, बॅंकेला ये काहतर फक्त) सदर प्र्यात येते की, खाली स् नदार यांच्या नावासमोत संदर्भात कोणताही व्य (),७३,२३२.७९/- य सेक्शन १३(८) अंत मागणी नोटीसीची तारीख 0५/१०/२०१८ मुख्य प्रबंधक व	जनता यांना नोटीस दे लन कर्जदार व जामी , त्यांनी सदर मालमते असलेली रक्तम रु.२0 1क्ष सदर कायद्याच्या की रक्तम ७१/-(रुपये वीस जार दोनशे बत्तीस र फक्त) आणि सदर करेपर्यंतचे त्यावरील	कर्जदार व स अधिकारांच ताबा घेतला व सावध करण्य पेठ शाखा, व वेळेमध्ये क वेळेमध्ये क ता रु. २०,५ , लाख ऱ्य , आणि पैस	त परत करावी. स असमर्थ ठरल्याने, व रूल ८ अंतर्गत प्राप्त क रोजी प्रतिकाल्मक त धारण जनता यांना स रानल बँक, नाना पे रानल बँक, नाना पे री संलग्न उपलब्ध वे वर मालमत्तेचा तपशील नं. १०१, १ला खुटवड हाईटस, २२/१/१०, /११, कान्नज, हवेली, जि. पुणे ५६० चौ. फू.	२०, ७३, २३२, ७९/-(* तिखेपासून ६० दिवसांच्या अ जवार सदर रक्कम परत करण्या कबाच्या सेक्शन १३(४) व तत्मतेचा दि २८/०९/२०१५ कोषत: कर्जदार, तसेच सर्वसा प्रवित आस्ति सोडविण्यासा तले जात आहे. कर्जदाराचे नाव स्था श्री. हुसेन अमिन अत्तार पलॅट मजला, स. नं २२/१ तालुका क्षेत्रफळ दिनांक : २८/०९/२०१९	A Charles



Satara Road, Pune - 411 037 Tel : +91-20-6608 3777 Fax: +91-20-24231639 Email: accelyakale.investors@accelya.com Website: w3.accelya.com CIN: L74140PN1986PLC041033

## EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 31 DECEMBER 2018

(Rs. in Lakhs)

	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	
Particulars	31 December 2018 31 December 2018 31 December 2			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1. Total Revenue from operations	10,775.47	21,773.85	9,195.48	
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	4,570.48	8,337.14	3,737.60	
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	4,570.48	8,337.14	3,737.60	
4. Net profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	3,026.29	5,350.11	2,229.67	
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,660.32	5,302.95	2,156.17	
6. Equity share capital	1,492.69	1,492.69	1,492.69	
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year		_		
8. Earnings per share (EPS) (of Rs. 10/- each) (not annualised) (Rs.)		- Alata		
1. Basic:	20.27	35.84	14.94	
2. Diluted:	20.27	35.84	14.94	



खार याना

वाव तसेच

वाद पुण

वं जामीन

नाल्ग.

900

चा मृत्य

वय ३१

नामगाराच

पुर्ला आणि आला होते

न बहिणीकां

परी रेल्वे

न शॉर्टकट

जात होता.

ाला धडक

गीच मृत्यू

ंडून जाणे

आवाहन

लाट

होन ते

सून,

वणार

-उतार

८, तर

३.५, ४.४,

गगपुर

काही

दिलेल्य

बधवार

ली.

#### झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

रजिस्टर्ड ऑफिस : झेन्सार नॉलेज पार्क, प्लॉट #४, एमआयडीसी, नगर रोड जवळ, खराडी, पुणे – ४११ ०१४, भारत दूरघ्वनी क्र.: +९१ २० ६६०५ ७५००, फॅक्स क्र.: +९१ २० ६६०५ ७८८८ ई-मेल: investor@zensar.com, संकेतस्थळ: www.zensar.com सी.आय.एन.: एल७२२००पीएन१९६३पीएलसी०१२६२१

# सूचना

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११० च्या तरतुदी आणि इतर लागू तरतुदी, तसेच त्या संदर्भातील नियमांच्या अनुरोधाने सूचित करण्यात येते की, कंपनीने दि. १ फेब्रुवारी २०१९ रोजी टपाल मतदानाद्वारे/इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई–मतदान पद्धतीने) सदर टपाल मतदान नोटीसीमध्ये समाविष्ट कामकाजाच्या संबंधात सभासदांची संमती प्राप्त करण्यासाठी दि. १८ जानेवारी २०१९ रोजी (कट ऑफ तारीख) कार्यालयीन तासाच्या समाप्तीला कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत / डिपॉसिटरीजच्या नोंदवहीमध्ये ज्या सभासदांची / लाभार्थी मालकांची नावे आहेत, त्या सर्व सभासदांना १. ज्यांचे ई–मेल आयडीज नोंदणीकृत नाहीत, त्या सभासदांना टपाल मतदान प्रपन्न आणि पोस्टेज प्रीपेड सेल्फ–अंड्रेस्ड, बीजनेस एन्व्हलप ह्यांच्यासह, मान्यताप्राप्त पद्ध्तीने २. ज्यांनी आपले ई–मेल आयडीज नोंदणीकृत केलेले आहेत, त्यांना ई–मेलद्वारे, टपाल मतदान प्रपन्नासह २१ जानेवारी २०१९ तारखेची टपाल मतदान नोटीस पाठविण्याची प्रकिया पूर्ण केली आहे. टपाल मतदान नोटीस आणि टपाल मतदान प्रपन्न कंपनीचे संकेतस्थळ www.zensar.com वर देखील उपलब्ध आहे.

टपाल मतदान नोटीसीत नमूद करण्यात आलेली सर्व कागदपत्रे आणि स्पष्टीकरणाचे निवेदन छाननीकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यलयात शनिवार आणि रविवार वगळून अन्य सर्व कार्यालयीन दिवशी सकाळी 90.00 ते दुपारी 9.00 या वेळेत टपाल मतदान नोटीस रवाना केल्याच्या तारखेपासून ५ मार्च २०१९ पर्यंत उपलब्ध आहे. मतदानाचा कालावधी सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळ (सकाळी ९.00 पासून) सुरु होईल आणि मंगळवार, ५ मार्च २०१९ रोजी (भारतीय प्रमाण वेळ सायं. ५.00) (दोनही दिवस धरुन) समाप्त होईल. एकदा ठरावावर मतदान केले की सदस्यांना त्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी की मंगळवार, ५ मार्च २०१९ रोजी सायं. ५.00 नंतर प्राप्त होणारी टपाल मतदान प्रपन्ने ही वैध असणार नाहीत आणि सदर तारीख आणि वेळेनंतर टपाल मतदान प्रपत्राद्वारे किंवा ई–मतदानाद्वारे मतदान करण्यास अनुमती असणार नाही.

संचालक मंडळाने मे. एसव्हीडी ॲण्ड असोसिएटस् या प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री. सुरेश देऊळकर (एफसीएस १३२१) आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. श्रीधर मुदलीयार (एफसीएस २६६५) यांची टपाल मतदान प्रक्रियेचे न्याय्य व पारदर्शक पद्धतीने आणि लागू कायद्यानुसार परिनिरीक्षण करण्यासाठी परिनिरीक्षक महणून नियुक्ती केली आहे.

जर आपणास ई-मतदानासंदर्भात काही शंका असल्यास आपण सभासदांनी नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यूज्) आणि ई-मतदान पुस्तक जे www.evotingindia.com या संकेतस्थळावर वर हेल्प सेक्शन अंतर्गत आहे ते पहावे किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) मुंबई-800093. ई-मेल प्रयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) मुंबई-800093. ई-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com टोल फ्री क्र.: १८००२२५५३३ यांच्याशी संपर्क साधावा. जया सभासदांना टपाल मतदान प्रपन्न मिळाले नसेल आणि जे प्रतिलिपी प्रपन्न मिळण्यास इच्छुक असतील ज्या सभासदांना टपाल मतदान प्रक्रियेबाबत काही तक्रारी असतील त्यांनी कंपनी सचिव यांना किंवा ज्यांना टपाल मतदान प्रक्रियेबाबत काही तक्रारी असतील त्यांनी कंपनी सचिव यांना Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financials Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financials Results is available on the Stock Exchange websites.

Company's Website: https://w3.accelya.com/accelyakale-quarterly-annual-reports

BSE Website: www.bseindia.com

National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com Notes to the financial results

- 1 The unaudited consolidated financial results for the quarter and six months ended 31 December 2018 were approved by the Board of Directors in its meeting held on 31 January 2019. The Statutory Auditors have expressed an unqualified review opinion.
- 2 Based on the "management approach" as defined in Ind AS 108-Operating Segments, the Chief Operating Decision Maker evaluates the Group's performance as a single business segment namely travel and transportation vertical.
- 3 The Board of Directors declared an interim dividend of Rs. 17/- per equity share. The interim dividend will be paid to those shareholders whose names appear in the Register of Members as on 12 February 2019.
- 4 The Ministry of Corporate Affairs issued the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2018, notifying Ind AS 115 "Revenue from Contracts with Customers" (New Revenue Standard), which replaces Ind AS 18 "Revenue". Effective 1 July 2018, the Company has adopted the new revenue standard using the cumulative effect method. The application of Ind AS 115 did not have any material impact on the financial results of the Company.
- 5 Figures for the previous period have been regrouped/ reclassified wherever necessary to make them comparable.
- 6 The financial results of the Company on a standalone basis for the quarter and six months ended 31 December 2018 are summarised below.

(Rs. in Lakhs)

Particulars	Contrast and and and a	Six Months Ended 31 December 2018	Quarter Ended 31 December 2017
Faitigulais	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1. Total Revenue from operations	9,298.56	19,067.94	8,258.53
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	4,175.19	8,420.49	4,758.73
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	4,175.19	8,420.49	4,758.73
4. Net profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) 5. Total Comprehensive Income for the	2,699.84	5,618.79	3,299.90

